

मोटार-सायकल, स्कूटर, मोपेड, सायकल व अपंग राज्य शासकीय कर्मचा-यांसाठी तीन चाकी, स्वयंचलीत सायकल किंवा मनुष्य बळाने चालणारी तीन चाकी सायकल खरेदीसाठी शासकीय कर्मचा-यांना मंजूर करावयाच्या अग्रिमाबाबत - -

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग,

शासन निर्णय, क्रमांक अग्रिम-1099/प्र.क्र.3/99/विनियम,

मंत्रालय, मुंबई 400 032, दिनांक 9 जुलै 1999.

पहा :- (1) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक अग्रिम-1090/(23)/विनियम, दिनांक 7 जून 1990.

(2) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक अग्रिम-1089/(10)/विनियम, दिनांक 26 जुलै 1991.

शासन निर्णय :- शासन अधिसूचना, वित्त विभाग, क्रमांक वेपूर-1298/प्र.क्र.13/98/सेवा-10, दिनांक 10 डिसेंबर 1998 अन्वये, राज्य शासकीय कर्मचा-यांच्या वेतनश्रेणी दिनांक 1 जानेवारी 1996 पासून सुधारित करण्यात आल्या. या सुधारित वेतनश्रेणीतील मूळ वेतन विचारात घेऊन राज्य शासकीय कर्मचा-यांना नवीन किंवा जुनी मोटार-सायकल/स्कूटर/मोपेड/सायकल व अपंग राज्य शासकीय कर्मचा-यांसाठी तीन चाकी स्वयंचलीत सायकल किंवा मनुष्य बळाने चालणारी तीन चाकी सायकल खरेदीसाठी संदर्भाधीन शासन निर्णय, वित्त विभाग, दिनांक 7 जून 1990 व 26 जुलै 1991 अन्वये राहिल्या शिवाय असलेल्या अग्रिमाच्या रकमेत वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. यासंदर्भात शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे :-

2. उपरोक्त दिनांक 26 जुलै 1991 चा शासन निर्णय निष्प्रभावित करून शासन आता असा आदेश देत आहे की, नवीन किंवा जुनी मोटार-सायकल/स्कूटर/मोपेड/सायकल व अपंग राज्य शासकीय कर्मचा-यांच्यासाठी तीन चाकी स्वयंचलीत सायकल किंवा मनुष्य बळाने चालणारी तीन चाकी सायकल खरेदीसाठी शासकीय कर्मचा-यांना मुंबई वित्तीय नियम, 1959 मधील नियम 136, 137 व 139 च्या अधीन राहून खाली नमूद केलेल्या मर्यादित अग्रिम मंजूर करण्यात यावा :-

(अ) नवीन मोटार-सायकल, अपंग राज्य शासकीय कर्मचा-यांसाठी स्वयंचलीत तीन चाकी सायकल किंवा मनुष्य बळाने चालणारी तीन चाकी सायकल खरेदी करण्यासाठी अग्रिम - -

- (1) ज्या कर्मचा-यांचे मूळ मासिक वेतन रु.4,600/- किंवा अधिक आहे अशा कर्मचा-यांना या प्रयोजनासाठी अग्रिम अनुज्ञेय राहील.
- (2) मूळ मासिक वेतनाच्या 8 पट एवढी रक्कम किंवा रु.45,000/- किंवा नवीन मोटार-सायकलची प्रत्यक्ष किंमत यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढा अग्रिम अनुज्ञेय राहील.
- (3) अग्रिमाची वसुली व्याजासह 60 समान मासिक हप्त्यांमध्ये करण्यात यावी. प्रथम अग्रिम व नंतर व्याज वसूल करण्यात यावे.

(ब) जुनी मोटार-सायकल, अपंग राज्य शासकीय कर्मचा-यांसाठी जुनी स्वयंचलीत तीन चाकी सायकल किंवा मनुष्यबळाने चालणारी जुनी तीन चाकी सायकल खरेदीसाठी अग्रिम - -

- (1) ज्या कर्मचा-यांचे मूळ मासिक वेतन रु.4,600/- किंवा अधिक आहे अशा कर्मचा-यांना या प्रयोजनासाठी अग्रिम अनुज्ञेय राहील.
- (2) मूळ मासिक वेतनाच्या 4 पट एवढी रक्कम किंवा रु.22,500/- किंवा जुन्या मोटार-सायकलची प्रत्यक्ष किंमत यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढा अग्रिम अनुज्ञेय राहील.
- (3) अग्रिमाची वसुली व्याजासह 30 समान मासिक हप्त्यांमध्ये करण्यात यावी. प्रथम अग्रिम व नंतर व्याज वसूल करण्यात यावे.
- (4) जुनी मोटार-सायकल 5 वर्षांपेक्षा जास्त जुनी नसावी.

(क) नवीन स्कूटर खरेदी करण्यासाठी अग्रिम --

- (1) ज्या कर्मचा-यांचे मूळ मासिक वेतन रु.4,600/- किंवा अधिक आहे अशा कर्मचा-यांना या प्रयोजनासाठी अग्रिम अनुज्ञेय राहिल.
- (2) मूळ मासिक वेतनाच्या 6 पट एवढी रक्कम किंवा रु.28,000/- किंवा नवीन स्कूटरची प्रत्यक्ष किंमत यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढा अग्रिम अनुज्ञेय राहिल.
- (3) अग्रिमाची वसुली व्याजासह 48 समान मासिक हप्त्यांमध्ये करण्यात यावी. प्रथम अग्रिम व नंतर व्याज वसूल करण्यात यावे.

(ख) जुनी स्कूटर खरेदी करण्यासाठी अग्रिम --

- (1) ज्या कर्मचा-यांचे मूळ मासिक वेतन रु.4,600/- किंवा अधिक आहे अशा कर्मचा-यांना या प्रयोजनासाठी अग्रिम अनुज्ञेय राहिल.
- (2) मूळ मासिक वेतनाच्या 3 पट एवढी रक्कम किंवा रु.14,000/- किंवा जुन्या स्कूटरची प्रत्यक्ष किंमत यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढा अग्रिम अनुज्ञेय राहिल.
- (3) अग्रिमाची वसुली व्याजासह 24 समान मासिक हप्त्यांमध्ये करण्यात यावी. प्रथम अग्रिम व नंतर व्याज वसूल करण्यात यावे.
- (4) जुनी स्कूटर 5 वर्षांपेक्षा जास्त जुनी नसावी.

(ग) नवीन मोपेड खरेदी करण्यासाठी अग्रिम --

- (1) ज्या कर्मचा-यांचे मूळ मासिक वेतन रु.4,600/- किंवा अधिक आहे अशा कर्मचा-यांना या प्रयोजनासाठी अग्रिम अनुज्ञेय राहिल.
- (2) मूळ मासिक वेतनाच्या 3 पट एवढी रक्कम किंवा रु.14,000/- किंवा नवीन मोपेडची प्रत्यक्ष किंमत यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढा अग्रिम अनुज्ञेय राहिल.
- (3) अग्रिमाची वसुली व्याजासह 30 समान मासिक हप्त्यांमध्ये करण्यात यावी. प्रथम अग्रिम व नंतर व्याज वसूल करण्यात यावे.

(घ) जुनी मोपेड खरेदी करण्यासाठी अग्रिम --

- (1) ज्या कर्मचा-यांचे मूळ मासिक वेतन रु.4,600/- किंवा अधिक आहे अशा कर्मचा-यांना या प्रयोजनासाठी अग्रिम अनुज्ञेय राहिल.
- (2) मूळ मासिक वेतनाच्या दुप्पट एवढी रक्कम किंवा रु.7,000/- किंवा जुन्या मोपेडची प्रत्यक्ष किंमत यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढा अग्रिम अनुज्ञेय राहिल.
- (3) अग्रिमाची वसुली व्याजासह 15 समान मासिक हप्त्यांमध्ये करण्यात यावी. प्रथम अग्रिम व नंतर व्याज वसूल करण्यात यावे.
- (4) जुनी मोपेड 5 वर्षांपेक्षा जास्त जुनी नसावी.

(च) नवीन सायकल खरेदी करण्यासाठी अग्रिम --

- (1) ज्या कर्मचा-यांचे मूळ मासिक वेतन रु.5,000/- किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा अराजपत्रित कर्मचा-यांना या प्रयोजनासाठी अग्रिम अनुज्ञेय राहिल.
- (2) रु.2,500/- किंवा नवीन सायकलची प्रत्यक्ष किंमत (विक्रीकर धरून) यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढा अग्रिम अनुज्ञेय राहिल.
- (3) अग्रिमाची वसुली व्याजासह 10 समान मासिक हप्त्यांमध्ये करण्यात यावी. प्रथम अग्रिम व नंतर व्याज वसूल करण्यात यावे.

(ऊ) जुनी सायकल खरेदी करण्यासाठी अग्रिम - -

- (1) ज्यांचे मूळ वेतन रु. 5,000/- किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा अराजपत्रित कर्मचा-यांनाच या प्रयोजनासाठी अग्रिम अनुज्ञेय राहिल.
- (2) रु. 1,250/- किंवा जुन्या सायकलची प्रत्यक्ष किंमत यापेकी जी रक्कम कमी असेल तेवढा अग्रिम अनुज्ञेय राहिल.
- (3) अग्रिमाची वसुली व्याजासह 5 समान मासिक हप्त्यांमध्ये करण्यात यावी. प्रथम अग्रिम व नंतर व्याज वसूल करण्यात यावे.
- (4) जुनी सायकल 5 वर्षांपेक्षा जास्त जुनी नसावी.

3. उपरोक्त अग्रिम खालील अटीच्या अधिनते अनुज्ञेय राहतील :-

- (1) मोटार-सायकल/स्कूटर/मोपेड वाहन चालविण्यासाठी सक्षम अधिका-यांकडून गिळालेल्हा अनुज्ञप्ती ( LICENCE ) ची छायाप्रत (झेरोक्स) प्रत सादर करावी.
- (2) वाहनांच्या मॉडेलचे नाव, उत्पादनाचे वर्ष, खरेदीची तारीख व त्या संदर्भाचे नोंदणीचे कागदपत्र सादर करण्यात यावेत.
- (3) नवीन मोटार-सायकल, अपंग राज्य शासकीय कर्मचा-यांसाठी स्वयंचलीत तीन चाकी सायकल, स्कूटर, मोपेडचा विमा शासकीय विमा निधीकडे उतरविण्यात यावा व तो सतत चालू राहिल याची दक्षता घेण्यात यावी.
- (4) जुनी मोटार-सायकल, अपंग राज्य शासकीय कर्मचा-यांसाठी स्वयंचलीत तीन चाकी सायकल, सायकल, स्कूटर, मोपेड विकत घेणा-या शासकीय कर्मचा-यांनी वाहनाच्या जुन्या विमा पॉलिसीचा कालावधी संपला नसला तरीही शासकीय विमा निधीकडे नव्याने विमा उतरवावा.
- (5) मोटार-सायकल, अपंग राज्य शासकीय कर्मचा-यांसाठी स्वयंचलीत तीन चाकी सायकल, स्कूटर, मोपेड, सायकल शासनाकडे तारण गहाण टाकली पाहिजे.
- (6) एकदा अग्रिम दिल्यानंतर त्यानंतरच्या 5 वर्षांमधील काळात मोटार-सायकल, अपंग राज्य शासकीय कर्मचा-यांसाठी स्वयंचलीत तीन चाकी सायकल, स्कूटर, मोपेड, सायकल या प्रयोजनासाठी अग्रिम अनुज्ञेय राहणार नाही.

4. वाहन खरेदी करण्यासाठी द्यावयाच्या अग्रिमावर वेळोवेळी आदेश काढून व्याजाचा दर विहित करण्यात येईल.

5. हे आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अ. ज. खानविलकर,  
कार्यासन अधिकारी, वित्त विभाग.

प्रति,

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-1, महाराष्ट्र, मुंबई 400 020.

महालेखापाल (लेखा परीक्षा)-1, महाराष्ट्र, मुंबई 400 020.

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-2, महाराष्ट्र, नागपूर,

महालेखापाल (लेखा परीक्षा)-2, महाराष्ट्र, नागपूर.

अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रि/मुंबई.

एच-525(13,500+10-7-99)-2